



बृहन्मुंबई महानगरपालिका  
ई मेल: [stenodeanl@gmail.com](mailto:stenodeanl@gmail.com), [dean.ltmg@mcgm.gov.in](mailto:dean.ltmg@mcgm.gov.in), फोन नं.: 022 24063001 / 02  
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व  
लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई-२२  
क्र. लोटिरु/ 24000 /अधिष्ठाता, दि.13.10.2021



## सूचना परिपत्रक

संदर्भ – अति. आयुक्त (प.उप.) यांची क्र.AMC/WS/1838/D दि.24.07.2020  
अन्वयेची मंजूरी.

लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील उरोशल्य चिकीत्साशास्त्र या विभागातील कंत्राटी तत्वावरील सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांने राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले आहे.

तरी अति.आयुक्त (प.उप.) यांच्या AMC/WS/1838/D दि.24.07.2020 च्या मंजूरीच्या अनुषंगाने अर्हताप्राप्त उमेदवारांकडून स्थानिक पातळीवर सदर पद भरण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्जासह अधिष्ठाता, लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022,यांच्या दालनात सोबत जोडण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित रहावे. उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रती मुलाखतीच्यावेळी घेऊन यावीत.

पदाचा तपशील:- सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पद कंत्राटी तत्वावर भरण्याचा तपशील खालीलप्रमाणे:

अनु. क्र.	विभागाचे नाव	रिक्त पदे	मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ
1	उरोशल्य चिकीत्साशास्त्र विभाग	01	उरोशल्य चिकीत्साशास्त्र विभाग दिनांक 22.10.2021 सकाळी 11.30 वा.

**शैक्षणिक अर्हता:-** उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.

सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतिलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सदर पदासाठी **National Medical Commission (NMC)** यांच्या मान्यताप्राप्त अर्हता सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. **(M.Ch. & DM)**

**अनुभव:-** मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/ट्यूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर एकावेळी चार महिन्यापेक्षा जास्त नाही, इतक्या कालावधीकरीता, प्रत्येक चार महिन्यांनंतर एक दिवस सेवाखंड देऊन पुनर्नेमणूक अथवा महानगरपालिका वैद्यकीय निवड मंडळामार्फत (M.M.S.S.Board) अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल अशा स्वरूपात करण्यांत येईल.

**वयाची अट:-** सर्वसाधारण उमेदवाराकरीता वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे व मागासवर्गीयांकरीता 43 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

**वेतनश्रेणी:-** उमेदवाराचे ठोक मासिक वेतन रुपये 100000/- (रूपये एक लाख मात्र ) असे असेल.

सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्त्वावर असल्यामुळे नियुक्त करण्यात येणा-या उमेदवारांना निवृत्तीवेतन योजना व भविष्यनिर्वाह निधी योजना लागू होणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम 1989 व मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम 1999 लागू होणार नाही.

1. जे उमेदवार म.न.पा.सेवेत असतील त्यांनी अर्ज भरण्याकरीता त्यांच्या खातेप्रमुखांची ना हरकत प्राप्त करणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा व त्यावर त्यांनी उपलब्ध जागेत स्वाक्षरी करावी.
3. उमेदवाराने अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करावा.
4. उमेदवारांनी मुलाखातीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
5. उमेदवारांनी सध्या ते कार्यरत असलेल्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
6. उमेदवारांनी त्यांच्या अर्जात (MMC / MCI) चा नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
7. PROFESSIONAL INDEMNITY POLICY

उमेदवारांनी मुख्य लिपिक (रोख) यांचे कडून दिनांक 13.10.2021 पासून दिनांक 21.10.2021 पर्यंत

कार्यालयीन वेळेत (सकाळी 11.00 पासून ते दुपारी 3.30 पर्यंत ) अर्ज प्राप्त करता येतील व अर्ज जमा करण्याची अंतिम दिनांक 21.10.2021 संध्याकाळी 04 : 30 वा. पर्यंत .

अर्ज विक्री शुल्क खालीलप्रमाणे.

खुला प्रवर्गासाठी	-	रु.300 + जी.एस.टी.
राखीव प्रवर्गासाठी	-	रु.200 + जी.एस.टी.

सही/-

डॉ. (श्री.) मोहन जोशी  
अधिष्ठाता,  
लो.टि.म.स.रुग्णालय, शीव.

## Qualification for Assistant Professor (Contract Basis)

### CVTS

Post	Academic qualifications	Teaching/Research Experience
<p>(C) Assistant Professor/ Lecturer <b>The above is substituted vide Notification dated 24.07.2009 as under:- Assistant Professor</b></p>	<p>M.Ch.(Cardio Vascular &amp; Thoracic Surgery)/ M.Ch.(Cardiac Surgery)/ M.Ch.(Vascular Surgery)/ M.Ch.(Thoracic Surgery)</p>	<p>(i) Requisite recognised specialisation qualification in the subject. (ii) Three years teaching experience in Cardio Vascular &amp; Thoracic Surgery/Cardiac Surgery/Vascular Surgery/Thoracic Surgery in a recognised medical college as Resident/ Registrar/Demonstrator/Tutor. <i>In terms of Gazette Notification dated 01.10.2012, the following shall be Substituted:-</i> <i>(i) For the candidates possessing MD/MS degree from MCI recognized medical college. Three years teaching experience in the subject as Resident/ Registrar/ Demonstrator/ Tutor in a recognized medical college either during the post-graduation course or after obtaining postgraduate degree in the subject.</i> <i>(ii) Equivalence of qualification of DNB (broad specialties) with MD/MS &amp; DNB (super-specialties) with DM/M.Ch.</i> <i>(a) Those candidates who have undergone DNB training in an institution which now run MCI recognized postgraduate degree courses in a given subject, their DNB qualifications shall be considered at par with MCI recognized qualifications that subject only.</i> <i>(b) Those candidates who have undergone DNB training in a multi specialty teaching hospital with atleast 500 beds, involved in various postgraduate/ super-specialty teaching programmes provided that the one out of three DNB supervisors (teachers) qualify as postgraduate teacher as per MCI norms in their previous appointment; and one out of remaining two should qualify as postgraduate teacher as per MCI regulations with the following bed requirement for teaching unit: Postgraduate broad specialties 30 beds per unit } 50%</i></p>

		<p><i>beds should be Postgraduate super specialties 20 beds per unit } teaching beds. Such qualifications shall be considered at par with MCI recognized qualification. (iii) Additional training of one year for equivalence of qualification of DNB (broad Specialties) with MD/MS &amp; DNB (super- specialties) with DM/M.Ch. Those candidates who have undergone DNB training (both broad specialties and super-specialties) in hospital/ institution other than mentioned in (ii) above, shall undergo one additional year of senior residency or equivalent training or research job in a MCI recognized hospital/ institution, provided such qualifications are notified in the Postgraduate Medical Education Regulations 2000”.</i></p>
--	--	---

सही/-  
डॉ. (श्री.) मोहन जोशी  
अधिष्ठाता,  
लो.टि.म.स.रुग्णालय, शीव.